

सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीतील  
त्रुटींचे निवारण करण्याकरीता वेतन त्रुटी  
निवारण समिती २०२४  
मुदतवाढ देण्याबाबत....

महाराष्ट्र शासन  
वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक : वेपुर -११२३/प्र.क्र.१७/सेवा-९  
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,  
मंत्रालय, मुंबई -४०० ०३२  
दिनांक :- २६ नोव्हेंबर, २०२४

वाचा :- १. शासन निर्णय क्रमांक : वेपुर -११२३/प्र.क्र.१७/सेवा-९, दि.१६.०३.२०२४  
२. शासन निर्णय क्रमांक : वेपुर -११२३/प्र.क्र.१७/सेवा-९, दि.११.०९.२०२४

**प्रस्तावना :-**

सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटीबाबत विविध न्यायालयातील दाखल रिट याचिकांच्या अनुषंगाने मा.न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारशी करण्याकरिता तसेच मंत्रालयीन प्रशासकीय विभागांकडून प्राप्त झालेल्या इतर संवर्गांच्या सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या त्रुटींची तपासणी करून शिफारशी करण्याकरिता वरील क्र.१ येथील आदेशान्वये वेतनत्रुटी निवारण समिती २०२४ ची स्थापना करण्यात आली आहे.

सदर समितीला अहवाल सादर करण्यासाठी वरील क्र.२ येथील शासन निर्णयान्वये दि.३१ ऑक्टोबर, २०२४ पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. तथापि, समितीस अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय :-**

सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटीबाबत विविध न्यायालयातील दाखल रिट याचिकांच्या अनुषंगाने मा.न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारशी करण्याकरिता तसेच मंत्रालयीन प्रशासकीय विभागांकडून प्राप्त झालेल्या इतर संवर्गांच्या सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या त्रुटींची तपासणी करून शिफारशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या वेतनत्रुटी निवारण समिती २०२४ ला आपला अहवाल सादर करण्यासाठी दिनांक ३० नोव्हेंबर, २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा सांकेतांक क्रमांक २०२४११२६१६१२२९२१०५ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(वि.अ.धोत्रे)

उप सचिव, वित्त विभाग

प्रति

मा. राज्यपालांचे सचिव मा. मुख्यमंत्री यांचे सचिव	निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
---	--

<p>मा.उप मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव  सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव  विधानसभा/विधानपरिषद विरोधी पक्ष नेता  सर्व विधानमंडळ सदस्य, विधानभवन, मुंबई  मंत्रालयीन सर्व विभाग  मंत्रालयीन सर्व विभागाच्या अधिपत्याखालील  विभाग प्रमुख  # प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई.  # प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई.  #सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.  # सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.  #प्रबंधक,लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे  कार्यालय,मुंबई.  # आयुक्त राज्य माहिती आयोग, (सर्व)  # सचिव राज्य निवडणूक आयोग, मुंबई.  # प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण,  मुंबई/नागपूर/औरंगाबाद.  राज्य महिला आयोग, वरळी, मुंबई.  सर्व विभागीय आयुक्त.  सर्व जिल्हाधिकारी  सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा.  महासंचालक, यशदा, राजभवन आवान, पुणे</p>	<p>लेखा अधिकारी, वेतन पडताळणी पथक,  मुंबई / नागपूर / पुणे / औरंगाबाद.  मुख्य अधिकारी, सर्व नगरपालिका  कार्यकारी अधिकारी, कॅन्टोनमेंट बोर्ड,  खडकी / देहू रोड/ देवळाली/ अहमदनगर.  कुलसचिव, महात्मा फुले कृषि विद्यापीठ,  राहूरी,  जिल्हा अहमदनगर  कुलसचिव, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी  कुलसचिव, पंजाबराव कृषि विद्यापीठ, अकोला  कुलसचिव, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली,  जिल्हा रत्नागिरी.  कुलसचिव, मुंबई विद्यापीठ, नागपूर.  कुलसचिव, पुणे विद्यापीठ, पुणे.  कुलसचिव, नागपूर विद्यापीठ, नागपूर  कुलसचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा  विद्यापीठ, प्रऔरंगाबाद  कुलसचिव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा  विद्यापीठ, नांदेड  कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर  कुलसचिव, अमरावती विद्यापीठ, अमरावती  कुलसचिव, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी  महिला विद्यापीठ, मुंबई</p>
---	--